

## परिशिष्ट-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
५७	मंगल कार्यालय/सभागृह वरैरे परवान्याचे नुतनीकरण करणे	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सह. आयुक्त (नगर परिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगर परिषद प्रशासन)	
५८	फेरीवाले नोंदणीप्रमाणपत्र देणे	१५ दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सह. आयुक्त (नगर परिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगर परिषद प्रशासन)	
५९	भूमीगत दूरसंचार वाहिनी (ऑप्टीकलफायबर केबल) टाकण्याकरीता परवानगी देणे.	६० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय दूर संचार समिती	प्रधान सचिव, माहीती तंत्रज्ञान विभाग व अध्यक्ष राज्यस्तरीय दूर संचार समिती	
६०	महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदीनुसार वृक्षतोड परवानगी देणे.	४५ दिवस	वृक्ष अधिकारी	मुख्याधिकारी	वृक्ष प्राधिकरण	
६१	रस्त्यांवरील खड्डे बुजविणे.	०५ दिवस	विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी	
६२	गटारावरील झाकणे सुस्थितीत ठेवणे.	०५ दिवस	विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी	
६३	शहरात स्वच्छता ठेवणे.	०१ दिवस	विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी	

श्रीमती पूनम कळंबे,  
मुख्याधिकारी,  
नगर पंचायत, सेलू.

सेलू:  
दिनांक २० जानेवारी, २०२५.

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १६.

मुख्याधिकारी, नगर पंचायत यांजकडून

अधिसूचना

क्र.-नपंको-सा.प्र.वि.-१२६२-२०२५.—

“महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५” चा महाराष्ट्र, अध्यादेश क्र. ५ च्या कलम ३(१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मा. मुख्याधिकारी, नगर पंचायत, कोरपना याद्वारे उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ महाराष्ट्र नगर परिषदा/ नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील तरतुदीनुसार नागरिकांना कोरपना नगर पंचायतकडून पुरविण्यात येत असलेले सेवेकरिता लोकसेवा, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि द्वितीय प्राधिकारी या बाबी खालील परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिसूचित करीत आहे.—

## परिशिष्ट

अ. क्र.	लोकसेवेची तपशिल	आवश्यक कागदपत्रे	शुल्क	कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपीलीय अधिकारी	द्वितीय अपीलीय अधिकारी
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
१	जन्म प्रमाणपत्र देणे अर्ज.	विहित नमुन्यातील स्तरावर निश्चित केलेले दर	नगर पंचायत	३ दिवस	जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
२	मृत्यु प्रमाणपत्र देणे अर्ज.	विहित नमुन्यातील स्तरावर निश्चित केलेले दर	नगर पंचायत	३ दिवस	जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
३	मालमत्ता कर उतारा देणे	विहित नमुन्यातील अर्ज.	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
४	थकबाकी नसल्याचा दाखला देणे	विहित नमुन्यातील अर्ज.	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
५	अ. दस्त ऐवजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद	विहित नमुन्यातील अर्ज १. थकबाकी नसल्याचा दाखला २. दस्तऐवजाची प्रत (खरेदीखत / बक्षिसपत्र / वाटणीपत्र व इतर) १. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
ब.	वारस हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
६	झोन दाखला देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. ७/१२ उतारा/ सिटी सर्कँ उतारा ३. मोजणी नकाशा/ सिटी सर्कँ नकाशा	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी

## परिशिष्ट—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
७	भाग नकाशा देणे	१. विहित नमुन्यातील नगर पंचायत अर्ज स्तरावर निश्चित २. ७/१२ उत्तारा/ सिटी सर्वे उत्तारा ३. मोजणी नकाशा/ सिटी सर्वे नकाशा	३ दिवस केलले दर	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी	
८	बांधकाम परवाना देणे	१. विहित नमुन्यातील नगर पंचायत अर्ज स्तरावर निश्चित २. वास्तविशारदाचा केलले दर दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्रे ४. बांधकाम आराखडा नकाशा ५ प्रती. ५. मोजणी नकाशा ६. मंजूर रेखांकनाची प्रत.	६० दिवस केलले दर	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी	
९	जोते प्रमाणपत्र	१. विहित नमुन्यातील नगर पंचायत अर्ज स्तरावर निश्चित २. बांधकाम प्रारंभ केलले दर प्रमाणपत्र	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी	
१०	भोगवटा प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील नगर पंचायत अर्ज स्तरावर निश्चित २. बांधकाम प्रारंभ केलले दर प्रमाणपत्र ३. जोती प्रमाणपत्र ४. घर मालक/वास्तू विशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयं- घोषणापत्र	३० दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी	
११	नळजोडणी देणे	१. विहित नमुन्यातील नगर पंचायत अर्ज स्तरावर निश्चित २. जागा मालकी केलले दर कागदपत्रे ३. थकबाकी नसल्याचा दाखला	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी	
१२	जलनिःसारण जोडणी देणे	१. विहित नमुन्यातील नगर पंचायत अर्ज स्तरावर निश्चित २. जागा मालकी केलले दर कागदपत्रे ३. थकबाकी नसल्याचा दाखला	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी	

**परिशिष्ट—चालू**

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
१३	अग्निशमन ना-हरकत दाखला देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलले दर  नसल्याचा दाखला ३. वास्तूशिल्पकार यांचा अर्ज ४. आग प्रतिबंधक उपाययोजनाबाबतची रूपरेषा ५. कॅपिटेशन फी	७ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
१४	नव्याने कर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज २. भोगवटा	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलले दर  प्रमाणपत्र	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
१५	पुनःकर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
१६	कराची मागणीपत्र तयार करणे	विहित नमुन्यातील अर्ज	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलले दर	३ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
१७	करमाफी मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलले दर  नसल्याचा दाखला	७ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
१८	रहिवास नसलेल्या मालमत्तांना करात सूट मिळणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलले दर  नसल्याचा दाखला	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
१९	स्वयंमुल्यांकन	विहित नमुन्यातील अर्ज	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
२०	आक्षेप नोंदविणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलले दर  नसल्याचा दाखला	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी

## परिशिष्ट—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
२१	उप विभागामध्ये मालमत्ता विभाजन	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला ३. मालकी हककाची कागदपत्रे (खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र, इ.)	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
२२	मालमत्ता पाडणे व पुनःबांधणी आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
२३	मालकी हककात बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. मालकी हकक कागदपत्रे ३. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलले दर	०७ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
२४	नळ जोडणी आकारामध्ये बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
२५	तात्पुरते/कायमस्वरूपी नळजोडणी खंडित करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलले दर	७ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
२६	पुनःजोडणी करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
२७	वापरामध्ये बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
२८	पाणी देयक तयार करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी केलले दर	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलले दर	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी

## परिशिष्ट—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
२९	प्लंबर परवाना	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर नसल्याचा दाखला	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
३०	प्लंबर परवाना नूतनीकरण करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शैक्षणिक ३. थकबाकी	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र नसल्याचा दाखला	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
३१	थकबाकी नसल्याचा दाखला	विहित नमुन्यातील अर्ज	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
३२	नादुरुस्त मीटर तक्रार करणे	विहित नमुन्यातील अर्ज	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
३३	अनधिकृत नळजोडणी तक्रार करणे	विहित नमुन्यातील अर्ज	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
३४	पाण्याची दबाव क्षमता तक्रार	विहित नमुन्यातील अर्ज	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
३५	पाण्याची गुणवत्ता तक्रार	विहित नमुन्यातील अर्ज	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
३६	व्यापार व्यवसाय-साठा करणेसाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळणे	योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
३७	मंडपासाठी नाहरकत प्रमाणपत्र देणे	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. रस्ता पुनःस्थापन करार	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
३८	नवीन परवाना मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. कोणतेही थकबाकी नसल्याचा दाखला	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी

## परिशिष्ट—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
३९	परवान्याचे नूतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज २. कोणतेही थकबाकी नसल्याचा दाखला	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
४०	परवाना हस्तांतरण	१. विहित नमुन्यातील अर्ज २. कोणतेही थकबाकी नसल्याचा दाखला	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
४१	परवाना दुर्घ्यम प्रत	१. विहित नमुन्यातील अर्ज २. कोणतेही थकबाकी नसल्याचा दाखला	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
४२	व्यवसायाचे नाव बदलणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. कोणतेही थकबाकी नसल्याचा दाखला	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
४३	व्यवसाय बदलणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. कोणतेही थकबाकी नसल्याचा दाखला	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
४४	परवाना/भागीदाराचे नाव बदलणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. कोणतेही थकबाकी नसल्याचा दाखला	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
४५	भागीदारांच्या संख्येत बदल (वाढ/कमी)	योग्य प्रकारे भरलेले अर्ज	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
४६	परवाना रद्द करणे	योग्य प्रकारे भरलेले अर्ज	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी

**परिशिष्ट—चालू**

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
४७	कालबाह्य परवानासाठी नुतनीकरण सूचना	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणतेही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस प्रमुख	संबंधित विभाग कार्यालयीन	मुख्याधिकारी अधिक्षक	
४८	नवीन जाहिरात/ आकाशचिन्ह परवाना व परवाना नुतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न. पं.ची कोणतेही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस प्रमुख	संबंधित विभाग कार्यालयीन	मुख्याधिकारी अधिक्षक	
४९	नवीन सिनेमा चित्रीकरण परवाना व परवाना नुतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न. पं.ची कोणतेही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस प्रमुख	संबंधित विभाग कार्यालयीन	मुख्याधिकारी अधिक्षक	
५०	व्यवसाय परवाना स्वयंनुतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न. पं.ची कोणतेही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस प्रमुख	संबंधित विभाग कार्यालयीन	मुख्याधिकारी अधिक्षक	
५१	मोबाईल टावर परवाना (Mobile Tower Approval) (Ground Base Tower & Roof Top Tower).	१. विहित नमुन्यातील अर्ज २. माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी दिलेला परवाना ३. संबंधित इमारतीच्या मालकीहक्काचा पुरावा ४. वैध भाडेकरारनामा ५. स्थळाचा नकाशा (१:१०००) ६. ज्या इमारतीवर टावर उभारायाचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र	शासनाने विहित केलेले व नगर पंचायत निश्चित केलेले दर	६० दिवस बांधकाम अभियंता	बांधकाम अभियंता	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी

## परिशिष्ट—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
-----	-----	-----	-----	-----	-----	-----	-----

७. संबंधित इमारतीच्या/

जमिनीच्या मालकाचे

नाहरकत प्रमाणपत्र

८. सक्षम प्राधिकाऱ्याच्या

अग्निशमन ना-हरकत

दाखला

९. सक्षम प्रधिकाऱ्याचे

संरचनात्मक स्थिरता

प्रमाणपत्र

१०. पर्यावरण

विभागाची ना-हरकत

११. संबंधित नागरी

स्थानिक स्वराज्य

संस्थेचे ना-देय

प्रमाणपत्र

१२. शासन वेळोवेळी

निश्चित करेल असे

इतर आवश्यक

परवाने/दस्तऐवज

५२	रस्ता खोदाई परवाना देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न. पं.चे	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर कोणतेही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	३० दिवस स्थापत्य	नगर अभियंता कार्यालयीन अधिकारी	कार्यालयीन अधिकारी
५३	राज्य खाद्य परवान्याचीकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न. पं.चे	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर कोणतेही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	३० दिवस स्वच्छता निरीक्षक	कार्यालयीन अधिकारी	कार्यालयीन अधिकारी

## परिशिष्ट—चालू

	(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
				कागदपत्रे				
				४. शासनाव्दारे				
				वेळोवेळी विहित केली				
				जातील अशी इतर				
				आवश्यक कागदपत्रे				
५४	खाद्य नोंदणी	१. विहित	नगर पंचायत	३० दिवस	संबंधित विभाग	कार्यालयीन	मुख्याधिकारी	
	प्रमाणपत्राकरिता	नमुन्यातील अर्ज	स्तरावर निश्चित		प्रमुख	अधिक्षक		
	नागरी स्थानिक	२. संबंधित न. पं.चे	केलेले दर					
	स्वराज्य संस्थांचा	कोणतेही थकबाकी						
	आरोग्य विषयक	नसल्याचे प्रमाणपत्र						
	ना-हरकत	३. ज्या इमारतीत						
	प्रमाणपत्र देणे.	सदर आस्थापना /						
		कारखाना होणार						
		आहे त्या इमारतीचे						
		भोगवटा प्रमाणपत्र						
		आणि सदरच्या						
		मालकी हक्काबाबतची						
		कागदपत्रे						
		४. शासनाव्दारे						
		वेळोवेळी विहित केली						
		जातील अशी इतर						
		आवश्यक कागदपत्रे						
५५	पाणी उपसा	१. विहित	नगर पंचायत	३० दिवस	पाणी पुरवठा	कार्यालयीन	मुख्याधिकारी	
	करणेसाठी	नमुन्यातील अर्ज	स्तरावर निश्चित		अभियंता	अधिक्षक		
	केंद्रीय भूजल	२. संबंधित न. पं.चे	केलेले दर					
	विभाग (अथवा	कोणतेही थकबाकी						
	इतर संबंधित	नसल्याचे प्रमाणपत्र						
	विभाग) यांचे	३. ना-हरकत						
	ना-हरकत	प्रमाणपत्र दिल्यानंतर						
	प्रमाणपत्राकरिता	भोगवटा प्रमाणपत्र						
	नागरी स्थानिक	घेणेबाबतचे व						
	स्वराज्य संस्थेचे	पर्जन्य जल पुनर्भरण						
	पाणी	करणेबाबतचे						
	अनुउपलब्धता	प्रतिज्ञापत्र						
	प्रमाणपत्र देणे	४. शासनाव्दारे						
		वेळोवेळी विहित केली						
		जातील अशी इतर						
		आवश्यक कागदपत्रे						

## परिशिष्ट—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
५६	लॉजिंग हाऊस परवाना देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित करतील अशी आवश्यक कागदपत्रे	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	नगर पंचायतचे मुख्याधिकारी (नगर परिषद प्रशासन) (नगर परिषद प्रशासन)	जिल्ह्याचे सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)	विभागाचे विभागीय सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)
५७	लॉजिंग हाऊस परवाण्याचे नूतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित करतील अशी आवश्यक कागदपत्रे	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	नगर पंचायतचे मुख्याधिकारी (नगर परिषद प्रशासन)	जिल्ह्याचे सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)	विभागाचे विभागीय सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)
५८	मंगल कार्यालय/ सभागृह वगैरे परवाना देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित करतील अशी आवश्यक कागदपत्रे	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	नगर पंचायतचे मुख्याधिकारी (नगर परिषद प्रशासन)	जिल्ह्याचे सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)	विभागाचे विभागीय सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)
५९	मंगल कार्यालय/ सभागृह वगैरे परवाण्याचे नूतनीकरण करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित करतील अशी आवश्यक कागदपत्रे	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	नगर पंचायतचे मुख्याधिकारी (नगर परिषद प्रशासन)	जिल्ह्याचे सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)	विभागाचे विभागीय सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)
६०	फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित करतील अशी आवश्यक कागदपत्रे	नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	नगर पंचायतचे मुख्याधिकारी (नगर परिषद प्रशासन)	जिल्ह्याचे सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)	विभागाचे विभागीय सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)
६१	भूमिगत दूरसंचार वाहिनी (ऑपटीकल फायबर केबल) टाकण्याकरीता परवानगी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज २. नगर विकास विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण -२०२१/C.R. २४२/UD-२० २४२/UD-२० -२०२१/ C.R.२४२/UD-२० १९/१२/२०२२	नगर विकास विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण दिनांक दिनांक १९/१२/२०२२	शासन निर्णय क्र. संकीर्ण -२०२१/C.R. २४२/UD-२० २४२/UD-२० दिनांक १९/१२/२०२२	नगर पंचायतचे मुख्याधिकारी तथा अध्यक्ष, तंत्रज्ञान विभाग स्तरीय दूरसंचार समिती	जिल्ह्याचे जिल्ह्याधिकारी तथा अध्यक्ष, तंत्रज्ञान विभाग स्तरीय दूरसंचार समिती	प्रधानसचिव, माहिती व अध्यक्ष, राज्य स्तरीय दूरसंचार समिती

परिशिष्ट—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
		दिनांक	Schedule (iv)	मधील			
		१९/१२/२०२२	नुसार नगर	तरतुदी नुसार			
		मधील	पंचायत	६० दिवस			
		Schedule (iii)	स्तरावर निश्चित				
		नुसार आवश्यक	केलेले दर				
		कागदपत्रे					
		३. शासन					
		वेळोवेळी विहित					
		करतील अशी					
		कागदपत्रे					
६२	महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण संवर्धन, १९७५	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगर पंचायत	४५ दिवस	संबंधित विभाग	कार्यालयीन	मुख्याधिकारी
	मधील कलम ८	२. शासन	स्तरावर निश्चित		प्रमुख	अधिक्षक	
	मधील	वेळोवेळी विहित	केलेले दर				
	तरतुदीनुसार वृक्ष	करतील अशी					
	तोड परवानगी	कागदपत्रे					
	देणे.						
६३	रस्त्यांवरील खड्डे बुजविणे.	पुराव्यासह अर्ज उदा. जिओ	नगर पंचायत	५ दिवस	वृक्ष अधिकारी	कार्यालयीन	मुख्याधिकारी
		टँग केलेले	स्तरावर निश्चित			अधिक्षक	
		फोटो इ.	केलेले दर				
६४	गटारावरील झाकणे सुरक्षित ठेवणे	पुराव्यासह अर्ज उदा. जिओ	नगर पंचायत	५ दिवस	संबंधित विभाग	कार्यालयीन	मुख्याधिकारी
		टँग केलेले	स्तरावर निश्चित		प्रमुख	अधिक्षक	
		फोटो इ.	केलेले दर				
६५	शहरात स्वच्छता ठेवणे	पुराव्यासह अर्ज उदा. जिओ	नगर पंचायत	५ दिवस	संबंधित विभाग	कार्यालयीन	मुख्याधिकारी
		टँग केलेले	स्तरावर निश्चित		प्रमुख	अधिक्षक	
		फोटो इ.	केलेले दर				

येमाजी गो. धुमाळ,

मुख्याधिकारी,

नगर पंचायत, कोरपना.

कोरपना:

दिनांक २० जानेवारी, २०२५.